NOTICE TO LOCKER HOLDERS

DEFAULTERS IN PAYMENT OF RENT ON LOCKER This is for the information of valued patrons who have taken lockers on rent at various branches of the Bank and have not paid the rent, as on date. Notices have been sent, as per the Bank's guidelines, to the renters of the lockers at their recorded addresses but no responses have been received. By way of this notice, a final intimation is given to all the persons named below for contacting the branch and clearing the rent due to the bank within a period of 15 days. In case of a failure to comply with the same, the bank will proceed to break open the locker at the cost, risk and responsibility of the renters of the lockers, and will exercise its right of lien on inventory for recovery of outstanding rent, costs and other charges.

Details of Locker Holders and Bank Branch as detailed below:

Office No. 1, Ground Floor, Stellar Tower, Opp. K Star Mall, Sion-Trombay Road, Chembur. Mumbai - 400071.

Chembal, Maribal - 40007 1.			
Name	Address of Locker Holder	Rent due date	
Mr. N Ravikumar and Ms. R. Manjula	M.K. Industries, B/H 30 BLDG, Opp Golf Club, Chembur, Mumbai - 400074.	20-05-2020	
Ms. Amrit Kaur Khalsa and Mr. Rajinder Singh Khalsa	Plot no 111/A, Collector's Colony, Chembur, Mumbai - 400074.	19-07-2020	
Ms. Neetu Chopra and Ms. Rashi Chopra	Bunglow No 30, Atur Park, S T Road, Chembur Mumbai - 400074.	09-05-2020	
Ms. Rashi Chopra and Ms. Neetu Chopra	Bunglow No 30, Atur Park, S T Road, Chembur, Mumbai - 400074.	28-10-2019	
Mr. Rajvinder Singh Gill and Ms. Paramjit Kaur Gill	501 ONYX ,36 Union Park, Chembur Colony, Chembur Mumbai - 400071.	05-10-2019	
Ms. Nayna Shah and Ms. Deepali Shah	301/302, Aashutosh Building, Neelkant Vihar, Kurla Terminus Road, Vidya Vihar, Mumbai - 400077.	25-11-2018	
Ms.Nayna Shah and Ms.Mamta Shah	301/302, Aashutosh Building, Neelkant Vihar, Kurla Terminus Road, Vidya Vihar, Mumbai - 400077.	25-11-2019	
Place: Mumbai Date: 4-09-2024		Branch Manager: Chembur	

PUBLIC NOTICE APPENDIX-16

SURESH JOSHI has by an agreement dt. 06/12/2004 transferred, sold the said flat in favour of MRS. ARCHANA BHUSHAN JADHAV & MR. BHUSHAN SONU JADHAV. The said agreement is properly stamped and duly registered with the office of sub-registrar, Borivali -2 vide serial no. BDR5-12538-2004 dt. 06/12/2004. The said registrar, Bohrwall -2 vide serial no. bbr3-12336-2004 dt. 06/12/2004. The Said agreement is valid and subsisiting in the eyes of law. Thereafter the society has transferred the share certificate no. 15 in favour of MRS. ARCHANA BHUSHAN JADHAV & MR. BHUSHAN SONU JADHAV. Meanwhile MRS. ARCHANA BHUSHAN JADHAV died on 20/08/2021 at Mumbai and her son MR. ANIKET BHUSHAN JADHAV also died on 28/03/2022 at Mumbai. After their death MR. BHUSHAN SONU JADHAV has became absolute owner of the said Flat. After the death of MRS. ARCHANA BHUSHAN JADHAV, MR. BHUSHAN SONU JADHAV the joint owner of the said flat and the only legal heir of the deceased has applied to the society for transfer of shares & membership of deceased member in the said flat in his favour.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections of transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is under the Bye-laws of the society. The claimants/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased manner in the capital/property of the society shall be dealt with in manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 7.00 P.M. to 10.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf on HOPE 88 CO-OPERATIVE
HOUSING SOCIETY LIMITED



TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED

Registered Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park. Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013 Corporate Identity Number: U67190MH2008PLC187552 Website: www.tatacapital.con

PUBLIC NOTICE FOR CLOSURE OF BRANCH

Tata Capital Housing Finance Limited ("Company"), having its Registered Office at 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, Maharashtra, India, hereby informs its customers and concerned that below mentioned branch office of the Company will be closing and shifting to new place, with effect from December 04, 2024:

I-Think Techno Campus, Building "A" 9th Floor, Off Pokhran Road No.

2. Thane (W) - 400607. The aforesaid branch is being shifted to the following address:

I-Think Techno Campus, Building 4th Floor, Off Pokhran Road No.-2,

Thane (W) - 400607. For any query / concerned please write to customercare.housing@tatacapital.com

For and on behalf of

Place: Mumbai

Tata Capital Housing Finance Limited

Pradip Puri

Chief Compliance Officer Date: September 4, 2024

CHAMAN LAL SETIA EXPORTS LTD. Read, Off: P.O CENTRAL JAIL, MIRANKOT ROAD, AMRITSAR-143002, PUNJAB

CIN: L51909PB1994PLC015083 Tel: 0183-2592708 Fax: 0183-290453 E-mail: clsetia@rediffmail.com, Website: www.clsel.in

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING OF CHAMAN LAL SETIA EXPORTS LTD. TO BE HELD THROUGH /C (VIDEO CONFERENCING)/ OAVM (OTHER AUDIO -VIDEO MEANS)

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members of Chaman Lal Setia Exports Ltd. ("the Company") is scheduled to be held on Saturday 28th September, 2024 at 04:30 p.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular Issued by the Ministry of Corporate Affairs (MCA). Government of India and Securities and Exchange Board of India (SEBÍ) permitting the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common venue, to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM alongwith the 30th Annual Report for the Financial year 2023-2024 will be sent to all the shareholders whose email addresses are registered/available with the Company/ Depository Participants

However the Shareholders of the Company may request physical copy of

the Notice and 30th Annual Report from the Company by sending a request at clsetia@rediffmail.com in case they wish to obtain the same. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses, mobile numbers, bank account details for receipt of dividend and/ or other details, with their relevant depositories

through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are, requested to furnish their email addresses. mobile numbers. bank account details for receipt of dividend and/ or other details in Form ISR-1 and other relevant forms prescribed by SEBI, or contact with the Company's Registrars and Share Transfer Agent, Mr. Bhawendra Jha, Official incharge of RTA M/S. Beetal Financial & Computer Services Pvt. Ltd. IIIrd Floor, 99 Madangi

(Near Dada Harsukh dass Mandigir), New Delhi (Phone : 011-299612181-283 or email id :- beetalrta@gmail.com) The Notice of the AGM and the 30th Annual Report will also be available or the Company's website www.clsel.inand on the websites of the stock exchanges (NSE & BSE) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the CDSL (agency for providing the Remote e-Voting and e-voting during AGM) at www.evotingindia.com. In case you have not registered your e-mail address and/or not updated your bank

account mandate for receipt of dividend. Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the Notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be available in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.clsel.in for such

The Notice of 30th AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their email addresses in due course. The above information is being issued for the information and benefit of all

the Members of the Company and is in compliance with the Act and various circulars issued by MCA and SEBI from time to time.

Date: 02.09.2024

details.

By Order of the Board For Chaman Lal Setia Exports Ltd. (RAJEEV SETIA) Joint Managing Director (DIN: 01125921)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 63 bearing distinctive Nos. from 311 to 315 of our Charkop Sindhu Coop. Hsg. Soc. Ltd. Situated at Plot No. 2, Road No. RSC-1 Siddhi Heights, Sector-8, Charkop, Kandivali (West), Mumbai 400067 issued in the name of Mr. Vinay Khare have been reported Lost/Misplaced/stolen and an application has been made by him to the said society for issue of duplicate share certificate.

The society hereby invite claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims, objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For and on behalf of Charkop Sindhu Co-op. Hsg. Soc. Ltd. Sd/-Date: 03/09/2024 (Hon. Secretary) Place : Mumbai

कार्यपालक अभियन्ता का कार्यालय ग्रामीण कार्य विभाग,कार्य प्रमण्डल, रामगढ्

प्रेस-विज्ञप्ति

इस कार्यालय के निविदा आमंत्रण सूचना संख्या-03/R1/2024-25/RWD/RAMGARH जिसका PR No. 334146 (Rural Work Department) के द्वारा प्रकाशित निविदा में वर्णित पथों क्रमांक- (01) एवं क्रमांक- (02) का कार्य पूर्ण करने की अवधि 06 माह के स्थान पर 09 माह पढा जाय।

निविदा की अन्य सभी शर्ते यथावत रहेंगी।

PR 334496 Rural Work Department (24-25)_D

ह० ∕ − कार्यपालक अभियंता ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, रामगढ़

ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1983PLC054224 Regd. Office: 5, Sannidhan, Plot No. 145, Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai 400031; Tel No: 022-35566211 Email: contact@atcomtech.co.in Website: www.atcomtech.co.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the 35 th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 09.30 A.M. at Flat No.5, Sannidhan, Plot No. 145, Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai – 400 031, to transact the business as set forth in the Notice of the AGM

The Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2024, including the Notice of AGM, Attendance Slip and Proxy Form have been sent via email to those members whose email-IDs have been registered with the Company or the Depositories, as the case may be, and through other permitted modes to all other members at their registered addresses. The physical copy of the Annual Report shall also be sent to those members who specifically request for the same. The Annual Report is also available on the website of the Company at https://www.atcomtech.co.in/annual-report-policies. The documents pertaining to the businesses to be transacted at the AGM are available for rspection at the Registered Office of the Company

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable Rules there under, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 20, 2024 to Monday, October 07, 2024 (both days inclusive) for the 35 th AGM of the members of the

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with applicable Rules there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide e-voting (remote e-voting) facility to the members and the business set out in the notice may be transacted through emote e-voting. The Company has engaged NSDL for facilitating the remote e-

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., September 23, 2024, only shall be entitled to avail the facility of remote

The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Thursday, September 26, 2024 and will end on at 5.00 pm on Sunday, September 29, 2024. Members ill not be allowed to vote electronically beyond the said timeline

Any person, who acquires the shares of the Company after the dispatch of the Notice of the AGM and becomes a member as on the cut-off date, i.e., September 23, 2024 can view the notice of the AGM on the Company's website as mentioned above. Such members may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. They may also refer to the voting instructions on the NSDL website. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be

Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of e-voting as well as voting at the AGM through ballot paper. Complete details as regards remote e-voting have been provided in the notice. For Atcom Technologies Limited

VIKRAM ANANTRAI DOSHI Place : Mumbai Date : 03/09/2024 DIN: 00063455

RODIUM REALTY LIMITED

| CIN: L85110MH1993PLC206012|
| Registered Office: 636, 501, X'Cube, Off. New Link Road, Andheri (West) Mumbai - 400053
| Tel: 022 4231 0800 | Fax: 022 4231 0855 | Website: www.rodium.net

NOTICE FOR THE 31ST ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Members may please note that the 31 st Annual General Meeting ("AGM") of Rodium Realty Limited ("the Company") will be held on Saturday, September 28, 2024 at 12:00 noon (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visuals Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules ramed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 read with General Circulars no. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 5 022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and latest being 09/2023 dated September 25, 2023 issued by Ministry of Corporate Affair ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/1 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022 62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD2/P/CIR 2023/167 dated October 07, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") without the physical presence of members at the AGM venue. Pursuant to Section 91 of the Act, the Registrar and Share Transfer Books of the Company will remain closed from 22nd eptember, 2024 to 28th September, 2024 (both days inclusive)

n Compliance with the relevant Circulars, the Notice of the 31st AGM an

the Annual Report of the Company including financial statements for F 2023-2024 ("Annual Report") will be sent only by e-mail to those member hose email address are registered with the Company or Company' legistrar and Share Transfer Agent or with their respective Depositor Participant(s) in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars The Notice of the 31st AGM and the Annual Report will also be made vailable on the Company's Website at www.rodium.net and can also be accessed on the website of the Stock Exchange i.e. at www.bseindia.com. Members can attend and participate in the 31st AGM of the Compan rough Video Conferencing ("VC")/Other Audio Visuals Means (OAVM facility ONLY, the instructions for joining the 31st AGM and the manner o participation in the remote electronic voting system or casting vote through ne e-voting system during the 31st AGM of the Company will be provided i he Notice of the 31st AGM. Members attending the Meeting through VC /OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorun under Section 103 of the Act. As per the above Circulars, no physical copies of the Notice of 31st AGM and the Annual Report will be sent to any Member Members whose e-mail address are already registered with the Company/Company's RTA-Cameo Corporate Services Limited (Cameo) Depository Participant(s), the login credentials for remote e-voting will be sent on your registered email address. Please note that the same logic redentials are required for participating in the 31st AGM of the Company hrough VC/OAVM and for e-voting on the resolutions during the 31st AGM. Members who have not yet registered their e-mail address with the Company/Depository Participant are requested to follow the process entioned below, for registering their e-mail address to receive Notice of the 31st AGM, Annual Report and/or login details for joining the 31st AGM hrough VC /OAVM facility, including e-voting.

Physical Are requested to visit https://investors.cameoindia.com/ to register their e-mail id/mobile number; or by writing to the Company with details of folio number, mobile no and attaching a self-attested copy of PAN card at cs@rodium.net or writing to Registrar and Share Transfer Agent of the Company Cameo Corporate Services Limited (Cameo) at

investor@cameoindia.com Are requested to register/update their email address/ mobile Demat Holding number with their respective Depository Participate (DP) as per the process advised by the DP.

The Company is providing remote e-voting facility to the Members to cast voting rights using an electronic voting system from a place other than renue of the Meeting ("remote e-voting"). The Members will also be given ar pportunity to cast votes electronically during the 31st AGM ("e-voting") The Notice of the 31st AGM will be sent to the Shareholders in accordance rith the applicable laws on their registered email addresses in due course.

Date: September 4, 2024

For Rodium Realty Limited

Deepak Chheda **Managing Director** DIN: 00419447

Date: 03 09 2024

POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

(CIN: L72200MH1984PLC094539) Registered Office: 304, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai – 400013 Tel: 022 24935421/24817001, Fax: 022 24935420/24817047

E-mail: info@pologueen.com Website: www.pologueen.com Notice of the 40th Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM)

IOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the members of Polo Queen Industrial and Fintech Limited ("the Company") will be held on Friday, September 27, 2024 at 3.00 p.m. (IST) through Video Conference (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM ir compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 ("the Act") read with Rules made thereunder, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the circulars ssued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") from time to time.

In compliance with the circulars issued by MCA and SEBI, the Notice of the AGM together with the Annual Report will be sent only through electronically mode to those members of the Company whose e-mail address are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent ('RTA')/Depository Participant ('DPs').

The Notice of the 40th AGM and the Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the Company's website i.e. www.pologueen.com, the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and Metropolitan Stock Exchange of India Limited at www.msei.in and on the website of Central Depository (India) Services .imited (CDSL) at www.cdslindia.com. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

The Company will be providing to its members the remote e-voting facility ("remote e voting") to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("eoting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting will be provided in the Notice of AGM. Members who are holding shares in physical mode or who have not registered their email address are requested to refer to the Notice of AGM for the process to be followed for obtaining the USER ID and password for casting the vote through remote e-voting.

In order to receive the Notice of AGM and the Annual Report, Members are requested to register / update their email address with the Company or RTA by following below nstructions

- Members holding shares in physical mode may register / update their email address in prescribed form ISR 1 - with the RTA.
- Members holding shares in Demat mode may register their email address bank account mandate by contacting their respective Depository Participants (Dps).

rocedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the epositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

- a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanner copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email Id i.e. info@poloqueen.com/RTA's email id i.e. service@satellitecorporate.com.
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID o 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email $Id~i.e.~\underline{secretarial@poloqueen.com}/RTA's~email~id~i.e.~\underline{service@satellitecorporate.com}.$
- Alternatively, Members may send an e-mail request to helpdesk.evoting@cdslindia.com for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

lembers are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By order of the Board of Directors

For, Polo Queen Industrial and Fintech Limited Udit P. Sanghai

Place : Mumbai Dated: September 3, 2024 Whole Time Director and CFO DIN: 06725206

ESQUIRE MONEY GUARANTEES LTD CIN: L51900MH1985PLC036946

Regd. Off: UNIT # CG 9, 24/26, CAMA BUILDING DALAL STREET, FORT. MUMBAI CITY. MUMBAI, MAHARASHTRA, INDIA, 400001 Email Id: emgl1234@rediffmail.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

ESQUIRE MONEY GUARANTEES LTD ("the Company") is scheduled to be held on Griday, September 27, 2024 at 10:00 A.M. at the registered office of the Company at UNIT

CG 9, 24/26, CAMA BUILDING DALAL STREET, MUMBAI CITY, MUMBAI, MAHARASHTRA, 400 001 INDIA to transact the businesses as set out in Notice rvening the AGM of the Company.

he dispatch of the notice of AGM, inter alia indicating the process and manner of remote oting, along with attendance slip and proxy form, has been completed on September 03, 2024, to the Members whose names appear in the Register of Members/List of eneficiaries received from the depositories in the following manner:

 Through email to the Members who have registered their email ID; terms of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 f the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure equirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations') and Secretarial Standard or General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electro eans on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company (remote e-voting), through e-voting services of National Securities Depository .imited ("NSDL"). The details pursuant to the Act and Rules made thereunder are as under

- a) Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories, as on the cut-off Date, i.e. September 20, 2024('eligible Members'), shall be entitled to exercise their right to vote by remote e voting as well as a voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company;
- b) the remote e-voting will commence on Tuesday, September 24, 2024 at 09:00 a.m.; c) the remote e-voting will end on Thursday, September 26, 2024 at 05:00 p.m.;
- d) the remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change subsequently;
- Members may note that:
- the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not casted their vote by remote evoting shall be able to exercise their rights at the meeting through ballot paper; A member may participate in the AGM even after exercising his right to vote
- through remote e-voting but shall not be allowed to vote at the AGM. In case a person has become a Member of the Company after the dispatch of the AGM Notice but on or before the cut-off date-i.e. September 20, 2024, may obtain the login ID and password by sending request at evoting@nsdl.co.in A person, whose name is recorded in the register of Members or in the register of
- Beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper. h) In case of any queries, you may refer to Frequently Asked Questions (FAQs) fo
- members and e- voting user manual for members available at the Download sections of www.evoting.nsdl.com or contact Mr. Kanwar Nitin Singh, Company Secretary & Compliance Officer at emgl1234@rediffmail.com. The Board of Directors has appointed Mr. Aakash Goel, Practicing Compan
- Secretary as a Scrutinizer to scrutinize the voting through Remote e-voting and Insta Poll process in a fair and transparent manner. The Register of members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both
- days inclusive) for the purpose of AGM. lembers may go through the Notice for the AGM for detailed process and manner on emote e-voting. Any grievances or queries of the Members of the Company, connected vith the electronic voting, can be addressed to as per the details provided above or may

rite to the Company Secretary at the Corporate Office of the Company The Notice convening the AGM and other relevant documents will be available on the vebsite of the Company at http://esquiremoneyguarantees.com and the website of NSDL t https://www.evoting.nsdl.com

By order of the Board For Esquire Money Guarantees Ltd (MANOJ CHANDER PANDEY) Managing Director DIN: 05261183

DHRUV ESTATES LIMITED

CIN-L45200MH1983PLC031015 Regd. Off: B/709, Sagar Tech Plaza, Opp. Sudarsahn Restaurant, Andheri Kurla Road, Sakinaka Junction, Andheri (E), Mumbai – 400 072.

Tel: 91-22-2850 0081
E-mail : dhruvestatesItd@gmail.com, Website: www.dhruvestates.in

NOTICE OF THE 40" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

. Notice is hereby given that the 40th Annual General Meeting of the Members of Dhrus Estates Limited will be held on 27thSeptember, 2024at 03:00 P.M through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OVAM) to transact such Business as set out in the Notice convening the AGM. The deemed venue of the AGM shall be the registered office of the Company situated at B/709, Sagar Tech Plaza, Andheri Kurla Road, Sakinaka Junction Andheri (E), Mumbai-400072.

2. Pursuant to the Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13 2020,No. 20/2020 dated May 05, 2020,22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/ 2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 33, 2021 20/2021 dated 08 December 2021, 03/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated 25th September 2023 physical attendance of the Members at the Annual General Meeting (AGM) venue is not required and AGM be held through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM). Hence Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.

In compliance with the circulars, electronic copies of the notice of the AGM and Annual Repor 2023-24 have been sent to all members whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The copy of Notice and Annual Report is also available or the Company's website, www.dhruvestates.com/evoting@nsdl.co.in.

- 3. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) and the various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted a the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with Nationa Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-voting system or the date of the AGM will be provided by NSDL.
- The Company has engaged the services of LinkIntime India Private Limited (Previously nown as TSR Consultants private Limited) as the authorised agency to provide the facility of Remote e-voting.
- 5. Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendmen Rules, 2015, members are hereby informed: a. The e-voting period commences on 24thSeptember,2024,9.00 a.m. (IST) and ends or 26thSeptember, 2024,5.00 p.m. (IST). During this period, Members of the Company, holding
- shares either in physical form or in dematerialized form, as on Monday, 20th September 2024 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting b. The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid-up equity hare capital of the Company as on the cut-off date of 20th September 2024.
- after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 20thSeptember 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or by sending request to RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting senting request normal. However, if you are already registered with most birther hour can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Compan

available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll-free no.: 1800-1020 d.In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.comorcallontollfreeno.:1800-1020990

f.A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficia

owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the

facility of remote e-voting. n.Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Clause 16 of the Listing Agreement, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 20th September 2024 to 26th September 2024 (both days inclusive) for

For DHRUV ESTATES LIMITED

Place : Mumbai Date: 26th August 2024

the purpose of 40thAGM.

Sanjay Kanungo DIN: 00568508

KIDUJA INDIA LIMITED CIN: L72200MH1985PLC038019

Registered Office: 127-B, Mittal Tower, Nariman Point, MUMBAI – 400 021
+91-22) 40022100 | Email: kiduja.info@gmail.com | Web Site: www.kiduja.com
NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE
AND E-VOTING INFORMATION

This is hereby informed that the 38th Annual General Meeting (AGM) of the Members of KIDUJA INDIA LIMITED is scheduled to be held on Thursday, September 26, 2024 at 10:00 a.m. (IST) at Conference Hall, 18th floor, 'C' wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021 to transact the business as set out in the Notice of AGM only through e- voting facility. Notice of AGM along with Annual Report has been sent only through electronic mode in accordance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 18/2020, General Circular No. 18/2020 dated April 10, 2020, General Circular No. 18/2020 dated April 10, 2020 date No. 20/2020 dated May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its Circular No. SEBI/H0/CFD/ CFD-P0D-2/P/ CIR/2023/167 dated October 07, 2023 read with Circular No. SEBI/H0/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/H0/CFD/CMD2/ CIR/P/ 2021/ 11 dated January 15, 2021 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, in relation to 'Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 – Covid-19 pandemic (collectively referred to as "SEBI Circulars"), on Friday, August 23, 2024 to the Members whose e-mail ids are registered with the Company/ Depositories/Registrar and Share Transfer Agent ("R&TA"). The same shall also be available on the website of the Company at https:// /www.kiduja.com_and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at /ww.bseindia.com.

Electronic copies of all the documents referred to in the Notice of the AGM shall be made available for inspection electronically without any fee by the Members from the date of circulation of this Notice up to the date of 38th AGM. Members seeking to inspectsuch documents can send an email to kiduja.info@gmail.com Instruction for Remote e-voting prior to the AGM, e-voting during the AGM Detailed procedure for remote e-voting and voting at AGM has been mentioned in the notes to the Notice of the AGM.

Login credential and password details are emailed to the Members at their registered In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (prior to and/or during the AGM) you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request at

evoting@nsdl.co.in.

per the MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of the Notice of the AGM and Annual Report will be sent to the Members. Members who have not registered their email address were requested to follow the process mentioned below for registering their e-Mail addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically

and to receive login ID and password for e-voting:
In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of PAN card), by email to tody of PAN Cardy, AND HAN (Self-attested Scarlined Copy of Additional Cardy) by entain kiduja.info@gmail.com.

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID -

CLID or 16 digit beneficiary ID). Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to kiduja.info@gmail.com.

Please note that the registration of email address through this process is on temporary basis only up to the AGM for limited purpose for receiving the Notice of AGM and login ID and password for e-voting. For permanent registering/validating/updating of e-mail address, please contact R&TA, M/s. Link Intime India Private Limited, in case shares held in physical mode, or vour Deposition; participants, in case shares are held in pletronic mode.

node, or your Depository Participants, in case shares are held in electronic mode If the Member is already registered with NSDL e-voting platform, then he can use his

existing password for logging in.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, August 19, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. lotice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules amed there under and pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and aried infect infect and pursuant to regulation 42 of the SES (Cashing Obligations and iscolosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer ook of the Company will remain closed from Thursday, September 19, 2024 to Thursday,

eptember 26, 2024 (both days inclusive).
ursuant to MCA Circulars and SEBI Circulars referred above read with Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) egulations, 2015 and the Secretarial Standards on General Meeting ("SS-2") issued by le Institute of Company Secretaries of India, the Company is providing facility to all its flembers to cast their vote on all resolutions to set forth in the Notice of the AGM by lectronic means (e-voting). The Company has engaged NSDL to provide platform for e-

voting facility for 38 th AGM.

Details of e-voting Schedule are as under:

The cut-off date for the purpose of e-voting: Thursday, September 19, 2024

Date of completion of dispatch of notice: Tuesday, September 03, 2024 Date & time of commencement of e-voting: Monday, September 23, 2024 at 09:00

e & time of end of e-voting: Wednesday, September 25, 2024 at 05:00 p.m. (IST) ttention is invited to all the shareholders that:

Remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. (IST) on Wednesday, September 25, 2024. The remote e-voting module shall be blocked/disabled for voting A Member may participate in the General Meeting even after exercising his right to

vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again; The Company shall also be providing the e-voting facility during AGM for those Members who are attending the AGM and have not voted through remote e-voting. Once vote on a resolution is cast by the Members through e- voting, the Members shall not be allowed to change it; and

Member, as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024 shall only be entitled for availing the Remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 38th AGM or, as the case may be, during the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice for vote. For KIDUJA INDIA LIMITED

Date: September 03, 2024 Place: Mumbai

Ashish D. Jaipuria

Chairman & Managing Director DIN: 00025537

गुणवंत खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदानआणि शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनात सहयोग देणाऱ्या संस्थांचा सन्मान



मुंबई, दि.३ नवी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा रपर्धांना जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबई शहरातील शालेय विद्यार्थ्यांना थेट मुंबई विभागीय स्तरावर खेळण्याची सुवर्ण संधी लाभलेली आहे. पूर्वी नवी मुंबईतील खेळाडूंना ठाणे जिल्हयामध्ये तालुका स्तरावर प्रथम खेळून ठाणे जिल्हयात विविध तालुक्यामध्ये स्पर्धांचे आयोजन होत असल्याने त्याठिकाणी

जावे लागत असे. त्यामुळे रपर्धांमध्ये नवी मुंबईतील बहूतांश शाळा सहभागी होत

मात्र आता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने नवी महानगरपालिकेस मुंबई स्तरावरील शालेय रपर्धांमध्ये जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी जिल्हास्तरीय शालेय रपर्धांमध्ये शाळांचा सहभाग वाढत जाऊन आज २५० हुन अधिक शाळांचा आणि ४५ हजार हून अधिक खेळाडूंचा सहभाग लाभत आहे. विशेषत: मुंबई विभागामध्ये राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक खेळणारे खेळाडू हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत या अभिमानाची बाब आहे. या अनुषंगाने खेळाडूंना अधिक प्रोत्साहन दृष्टीने देण्याच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा नैपुण्य प्राप्त खेळाडूना क्रीडा शिष्यवृत्ती देण्याच्या ठरावास मा. महानगरपालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी

PUBLIC NOTICE

दिलेली आहे

Notice is hereby given that MR. ARVIND PUNAMCHAND SHAH was member respect of Flat No.: 902 on 9th Floor, in the building of the society having below mentioned address died or 28/10/2018 1) MRS. TARLINA ARVIND SHAH, 2) SHRI. PIYUSH ARVIND SHAH the legal heir of the said deceased spect of said Flat No.: 902 on 9th Floo accordance with Registered Deed or ransfer dated 13/08/2024 vide No BRL/1/ 12300/2024 by legal Heirs or the basis of Letters of Administration in the High Court of Judicature at Bombay in its Testamentary and Intestate Jurisdiction being Petition No. 922 o 2019.

objections with certified documents from the heir / heirs or other claimants Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No.: 902 on 9th Floor to 1) MRS. TARLINA ARVIND SHAH. 2) SHRI. PIYUSH ARVIND SHAH, within a period of fifteen days from the date or publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between

The society hereby invites claims of

5.00 p.m. to 7.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the decease members in the capital / property of th society in such manner as are provide inder the Bye - Laws of the society

Jawahar Milan Co-Op. Hsg. Soc. Ltd. Shivaji Chowk, Daftary Road Malad East, Mumbai 400097

ate: 04/09/2024

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. प्रणव रमेश गेरिया** हे दिवंगत उषा रमेश गेरिया यांचे पुत्र आहेत, ज्या **बालभद्र** नगर सीएचएस लि., शिवसेना गल्ली, जनता नगर रोड, भाईंदर पश्चिम, तालुका आणि जिल्हा ठाणे, ४०११०१ मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. ३५ च्या संदर्भातील सदस्य आणि मालक होत्या आणि त्यांच्याकडे सदर संस्थेद्वारे पारित भाग प्रमाणपत्र क्र. ३५ होते आणि डिस्टिंक्टिव्ह क्र. १७१ ते १७५ धारण करणारे ५ समभाग धारण करत होत्या. सदर दिवंगत उषा रमेश गेरिया यांचे दि. १९.११.२०२३ रोजी **निधन झाले** आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या **विवाहित** मुली म्हणजेच (१) श्रीमती दिप्ती निलेश मेहता, (२) श्रीमती मेघना मिलन झवेरी आणि मुलगा **श्री. प्रणव रमेश गेरिया** हेच केवळ कायदेशीर वारस आहेत. तथापि. (१) श्रीमती दिप्ती निलेश मेहता, (२) श्रीमती मेघना मिलन झवेरी सदर सदिनकेमधील त्यांच्या दिवंगत आईच्या १००% हिश्शामधील त्यांचा १/३ हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंध श्री. प्रणव रमेश गेरिया यांना हक्कसोड करारनाम्याद्वारे स्वेच्छेने सोडण्यार

इच्छुक आहेत. जर कोणा व्यक्ती किंवा व्यक्तींचा सदर सदनिका आणि समभागांविरुद्ध वारसा किंवा दाव्याच्या मार्गे कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंवा हितसंबंध असल्यास, त्यांचा दावा पुराव्यासह लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकार याँना १०९ पार्वती स्मृती. राजेश हॉटेल जवळ. स्टेशन रोड. भाईंदर पश्चिम, जिल्हा ठाणे, ४०११०१ येथील माञ्चा कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासन १४ दिवसांच्या आत पाठवावा असे न केल्यास असे मानण्यात येईल की, त्यासंदर्भात कोणाचाही कोणताही दावा नाही आणि कोणताही दावा. जर असल्यास सोडन दिला असे समजण्यात येईल. भरत एम. शाह

ॲडव्होकेट, उच्च न्यायालय

ठिकाण: मुंबई

तारीख: 3 सप्टेंबर, २०२४

ठिकाणः भाईंदर दिनांकः ०३.०९.२०२४



Adarsh Shikshan Mandal's **IDEAL COLLEGE OF PHARMACY & RESEARCH**

Institute Code PH-3238 (NBA Accredited)

Bachelor of Pharmacy (Hindi Linguist Minority Institute)

Approved by PCI New Delhi, Recognized by Govt. of Maharashtra & Affiliated to University of Mumbai Adarsh Vidya Nagari, 21/11, Bhal, Post: - Dwarli, Malang Road, Kalyan (E), Dist: - Thane. Pin: 421306. Ph. No. 7718838222,

Email: principal@icpridealcollege.in, Web: icpridealcollege.in

Direct Second Year Admission Notification 2024-25

Applications are invited from eligible Candidates for admission to 4 years **B. Pharm Course for Vacant Seats after III Round** of Centralized Admission Process of MHCET for Academic Year 2024-25

Candidates should be registered online on http://cetcell.mahacet.org and verified & confirmed the documents at Scrutiny Centre.

Admission Schedule

Issue and Submission of Forms : 04/09/2024 to 06/09/2024 along with document verification

Application Forms are available at college office @ Rs. 500/- form in cash or in DD in

: 07/09/2024 at 12.00 noon Display of Final Merit List

Ist Round Admission : 09/09/2024 : 10/09/2024 IIND Round Admission

favor of Principal, Ideal College of Pharmacy & Research.

SBFC | SBFC Finance Limited

ोकत कार्यालय: युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

(सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

र अधोस्वाक्षरी केलेले **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्युरिटायझेशन, फायनान्शियल ॲसेट्सची पुनर्रचना आणि पुरक्षा हितसंबंधांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड रुण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. या कार कलम १३ (४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला यादारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेश

कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील
मागणी सूचनेची तारीख	ताबा दिनांक	मागणी रक्कम (रु.)
१. कल्पना वासु पुजारी	निवासी फ्लॅट क्र.२०६, क्षेत्रफळ ७३.६१ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, २रा मजला,	रु.५९,४४,०८०/- (रुपरं
२. वासु गणपा पुजारी	धर्म विहार म्हणून ज्ञात इमारत क्र.बी, जमीन सर्व्हे क्र.१०८, हिस्सा क्र.	एकोणसाठ लाख
दोघांचा पत्ता: एच.क्र.४३४/२/७९/एफ/१, आर.क्र.१,	क्षेत्रफळ ४६० चौ.मी., सर्व्हे क्र.१०८, हिस्सा क्र.३, क्षेत्रफळ २०७०	चव्वेचाळीस हजार ऐंर्श
आशिर्वाद नगर, कामतघर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-	चौ.मी. आणि सर्व्हे क्र.१०८, हिस्सा क्र.४, क्षेत्रफळ १२४० चौ.मी., गाव	फक्त) ३१ ऑगस्ट, २०२ १
४२१३०२.	कामतघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड.	रोजी
मागणी सूचना दिनांक: ०८ जून, २०२१	ताबा दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२४	
कर्ज क्र.: २६७०००००३१८डीएच पीआर००६९२२९३		

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष

(प्राधिकत अधिकारी) ठिकाण: ठाणे एसबीएफसी फायनान्स लिमिटेड दिनांक: ०४.०९.२०२४



Signet Industries Limited

CIN: L51900MH1985PLC035202

Regd. Office: Gala no. 02 & 03, Building No. A-2, Gr. Floor, Print World Industrial Complex, Survey no. 15/1, Road, Mankoli Vehele, Village Vehele, Bhiwandi, Thane-421302 W: www.groupsignet.com | E: cspreeti@groupsignet.com | P: 07292352800

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 25th day September, 2024 at 11:00 A.M. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.

The Ministry of Corporate affairs has vide it's Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 02/2022 dated May 5, 2022 ("MCA Circulars") and SEBI vide it's Circular Nos. SEBI /HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ("SEBI Circulars"), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at common venue. The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Members will be provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The Notice of the AGM along with the Annual report for financial year 2023-24 will be sent electronically only to all those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar & Transfer Agent. The copies of the Notice of the 39th AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members who request for the same. If you have not registered your email address with the Company/Depository Participant(s) you may please follow below instructions for registering/updating your email addresses:

Please send a request providing Folio No. Name of Shareholder (front and back), self-attested copy of PAN Card and self-attested copy of any of Driving License, Holding Election Identity Card, Aadhar Card and Passport to the Company at cspreeti@groupsignet.com/Registrar and Share Transfer Agent at operation@ankitonline.com for registering email address. Please contact your Depository Participate (DP) and register your email address and bank account details as per process advised by your DP. Demat

Members may note that the Notice of 39th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 will be available on the Company's Website at www.groupsignet.com and website of the Stock Exchanges i.e. BSE limited at www.bseindia.com and NSE limited at www.nseindia.com. The Notice of 39th AGM will also be available on the website

of CDSL at www evotinging com The Members will have an opportunity to cast their vote electronically on the businesses set out in the AGM Notice through remote e-voting/e-voting during the AGM. The detailed procedure of remote e-voting/e-voting during the AGM by Members holding shares in Physicals mode and members, who have not registered their email ID with the Company.

will be provided in the AGM Notice. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

For SIGNET INDUSTRIES LTD

Place: Indore Date: 3rd September, 2024

Sd/-Preeti Singh **Company Secretary**

ACS: -26118



इनस्पायर फिल्म्स लिमिटेड (आधी इनस्पायर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएनः U७४१२०MH२०१२PLC२२६२०९

पत्ता: १९१, १ला मजला, श्री कामधेनू इस्टेट, माईंडस्पेस, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४

फोन +९१ २२ ४००३६१११ | ईमेल: info@inspirefilms.in वेबसाइट: www.inspirefilms.ir कंपनीच्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ-व्हिज्युअल

माध्यमांद्वारे आयोजित केली जाणार आहे त्याची सूचना ही सुचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या(एजीएम), इ–मतदान आणि रेकॉर्ड तारीख संदर्भात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेल्या विविध परिपत्रकांच्या तरतृदींचे पालन करून आणि इतर लागू तरतृदी, जर असतील तर, प्रकाशित करण्यात येत आहे.

आम्ही यादारे खालीलप्रमाणे सचित करतो की: कंपनीची १२ वी एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ–व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

रोजी द्पारी ३:०० वाजता (भाप्रवे) वाजता एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. एजीएमची सूचना आणि २०२३–२४ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल (१) सर्व भागधारकांना ज्यांचे इमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्य नोंदणीकृत आहेत त्यांना इमेलद्वारे पाठवले जाईल आणि (२) कंपनीच्या <u>www.inspirefilms.in</u> वेबसाइटवर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वर, आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवरदेखील अपलोड केले जातील.

इ-व्होटिंगद्वारे मत(ते) देण्याची पद्धतः अ) भागधारकांना इ-व्होटिंगद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर त्यांचे मत देण्याची संधी असेल.

आ) डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे इमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी इ-व्होटिंगची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार प्रदान केली जाईल. ही प्रक्रिया कंपनीच्य www.inspirefilms.in या वेबसाइटवर देखील अपलोड केली जाईल.

इमेल पत्ता आणि / किंवा इतर केवायसी तपशीलांची नोंदणी / अद्यतन करण्याची पद्धत:

अ) ज्या भागधारकांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांनी त्यांचे इमेल आयडी आणि/किंवा इतर केवायसी तपशील नोंदणीकृत किंवा अद्यतनित केलेले नाहीत, त्यांना कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच मां शितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे, एकतर त्याच्या कार्यालयात ४५१, कृष्णा अपरा बिझनेस स्क्रेअर, नेताजी सुभाष प्लेस, पीतमपुरा, दिल्ली - १९००३४ किंवा इमेल: rta@maashitla.com वर आधारभूत कागदपत्रांसह आवश्यक विनंती फॉर्म सबमिट करण्याची विनंती केली जाते. कंपनीच्या <u>www.inspirefilms.in</u> या वेबसाइटवर विविध विनंती फॉर्मचे प्रारूप उपलब्ध आहे.

आ) जे शेअरहोल्डर डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करत आहेत आणि त्यांनी त्यांचे इमेल आयडी आणि/किंवा इतर केवायसी तपशील नोंटणीकत किंवा अपडेट केलेले नाहीत. त्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे इतर कोणत्याही प्रलंबित केवायसी अद्यतनासह नोंदणी / अद्यतनित करण्याची विनंती केली जाते

इ) १० जून, २०२४ च्या सेबी परिपत्रकानुसार, १ एप्रिल, २०२४ पासून, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी त्यांचे कोणतेही केवायसी तपशील उदा. पॅन, संपर्क तपशील, बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी पूर्ण केलेली नाही, ते तक्रार नोंदवण्यास किंवा आरटीएकडन कोणत्याही सेवा विनंतीचा लाभ घेण्यास पात्र असतील. इनस्पायर फिल्म्स लिमिटेडसाठी

of the business mentioned in the said Notice for vote सही / -रितू वर्मा कंपनी सचिव

आयसीएसआय सदस्यत्व क्र.: अ४१३९७

Date: September 03, 2024

देशभरात ५२ कोटींहन अधिक वृक्षांचे रोपण

odum:

रोडियम रियल्टी लिमिटेड

(CIN: L85110MH1993PLC206012)

नोंदणीकृत कार्यालय :६३६, ५०१ एक्स क्यूब, फन रिपब्लिक थिएटरचा समोर, ऑफ लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५३. फोन:०२२-४२३१ ०८०० फॅक्स:०२२-४२३१ ०८५५ वेबसाईट: www.rodium.net

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल(ओएव्हीएम)

द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना नदस्यांनी कृपया लक्षात ठेवा की रॉडियम रियल्टी लिमिटेड (कंपनी) ची ३१ वी वार्षिक सर्वसा

म्भा (एजीएम) शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता (भाप्रव) व्हिडिअं

कॉन्फरन्सिंगद्वारे (तउ) आयोजित केली जाईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ

व्हिज्युअल मीन्स ओएव्हीएम) कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतुर्दीचे पाल करून त्याखाली तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज

रिकायरमेंट्स), २०१५ सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रव

क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक २१/२०२

दिनांक १४ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ मे २०२२, परिपत्रक क्रमांव

१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि नवीनतम आहे ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंब

२०२३ रोजी कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केले (एमसी परिपत्रके) आणि परिपत्रक क्रमांव

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०. परिपत्रक क्रमांव

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्रमांव

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांव

SEBI/HO/CFD/CFDPoD2/P/CIR/2023/167 दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोर्ज

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केले गेले. एजीएम ठिकाण

सभासदांची उपस्थिती. कायद्याच्या कलम ९१ नुसार, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर बुक्र

संबंधित परिपत्रकांचे पालन करताना, ३१व्या एजीएमची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवात

वित्तीय वर्ष २०२३-२०२४च्या आर्थिक विवरणांसह (वार्षिक अहवाल) फक्त त्या सदस्यांना ई-

मेलद्वारे पाठविला जाईल ज्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत आहे. एमसीए परिपत्रके आणि सेर्ब

परिपत्रकांनुसार कंपनी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेंअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबंधित

डेपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत. ३१व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्य

www.rodium.net या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजच्य

सदस्य फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम

सविधेद्वारे कंपनीच्या ३१ व्या एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात. ३१

ञ् व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमध्ये सहभाग

होण्याच्या प्रतिती किंवा कंपनीच्या ३१ व्या एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीटारे मतटान करणे ३१

व्या एजीएमच्या सुचनेमध्ये प्रदान केले जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेला उपस्थि

राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केर्ल

जाईल. वरील परिपत्रकांनुसार, ३१ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही भौतिव

न्या सदस्यांचा ई-मेल पत्ता आधीच कंपनी/कंपनीच्या आरटीए-कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेर

लिमिटेड (कॅमिओ)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटमध्ये नोंदणीकृत आहे, रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगि

क्रेडेन्शियल तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जातील. कृपया लक्षात ठेवा की कंपनीच्य

३१व्या एजीएममध्ये व्हीसी[ँ]/ओएव्हीएम द्वारे भाग घेण्यासाठी आणि ३१व्या एजीएम दरम्या

ज्या सदस्यांनी अद्याप कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेल

नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी ३१व्या एजीएची सूचना, वार्षिक अहवाल आणि/किंवा सामील होण्यासाठी लॉगिन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी खाल

नमूद केलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ३१व्या एजीए, ई-व्होटिंगसह प्रक्रियेचे अनसरण करावे

(कॅमिओ) च्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला लिहा.

कंपनी सभासदांना सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त (रिमोट ई–व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच

वापर करून मतदानाचा हक बजावण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवत आहे. सदस्यांन

३१व्या एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्याची संधी देखील दिली जाईल

३१व्या एजीएमची सुचना भागधारकांना त्यांच्या नोंदणीकत ईमेल पत्त्यांवर लागु कायद्यानुसार योग

KIDUJA INDIA LIMITED

CIN: L72200MH1985PLC038019

Registered Office: 127-B, Mittal Tower, Nariman Point, MUMBAI – 400 021
Tel: (+91-22) 40022100 | Email: kiduja.info@gmail.com | Web Site: www.kiduja.com

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

AND E-VOTING INFORMATION

This is hereby informed that the 38th Annual General Meeting (AGM) of the Members of KIDUJA INDIA LIMITED is scheduled to be held on Thursday, September 26, 2024 at 10:00 a.m. (IST) at Conference Hall, 18th floor, 10° wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021 to transact the business as set out in the Notice of AGM only through e-voting facility. Notice of AGM along with Annual Report has been sent only through electronic mode in accordance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs vide General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with General Circular No. 17/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD of the PoD-2/PP, CIR/2023/167 dated October 07, 2023 read with Circular No. SEBI/HO/ CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 14, 2050, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62 dated May No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 15, 2051 (September 20) (SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 15).

111 dated January 15, 2021 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, ir

elation to 'Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 – Covid-19 pandemic collectively referred to as "SEBI Circulars"), on Friday, August 23, 2024 to the Members

whose e-mail ids are registered with the Company/ Depositories/Registrar and Share Transf Agent ('R&TA'). The same shall also be available on the website of the Company at https://www.kliduja.com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at

Electronic copies of all the documents referred to in the Notice of the AGM shall be made

available for inspection electronically without any fee by the Members from the date of circulation of this Notice up to the date of 38th AGM. Members seeking to inspectsuch

Instruction for Remote e-voting prior to the AGM, e-voting during the AGM Detailed procedure for remote e-voting and voting at AGM has been mentioned in the notes to the Notice of the AGM.

Login credential and password details are emailed to the Members at their registered

In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (prior to and/or during

the AGM) you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request at

evolting@nsdl.co.in.

ber the MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of the Notice of the AGM
and Annual Report will be sent to the Members. Members who have not registered

their email address were requested to follow the process mentioned below for registering

their e-Mail addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronica

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder,

scanned copy of the share certificate (front and back). PAN (self-attested scanned

copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to kiduja.info@gmail.com.

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID +

CLID or 16 digit beneficiary ID). Name, client master or copy of Consolidated Account

statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to kiduja.info@gmail.com.

Please note that the registration of email address through this process is on temporary basis only up to the AGM for limited purpose for receiving the Notice of AGM and login ID and password for e-voting. For permanent registering/validating/updating of e-mail address, please contact R&TA, M/s. Link Intime India Private Limited, in case shares held in physical mode, or vorus Pencistory Participants, in case shares are held in pleatronic mode.

If the Member is already registered with NSDL e-voting platform, then he can use his existing password for logging in.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e

Thursday, August 19, 2024, may obtain the login ID and password by sending a reques at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed there under and pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfel

Book of the Company will remain closed from Thursday, September 19, 2024 to Thursday

September 26, 2024 (both days inclusive).

Pursuant to MCA Circulars and SEBI Circulars referred above read with Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules

2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meeting ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing facility to all its Members to cast their vote on all resolutions to set forth in the Notice of the AGM by

electronic means (e-voting). The Company has engaged NSDL to provide platform for e voting facility for 38 th AGM.

Details of e-voting Schedule are as under:

Date & time of commencement of e-voting: Monday, September 23, 2024 at 09:00

a.m. (IST) Date & time of end of e-voting: Wednesday, September 25, 2024 at 05:00 p.m. (IST)

Remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. (IST) on Wednesday, September 25, 2024. The remote e-voting module shall be blocked/disabled for voting

A Member may participate in the General Meeting even after exercising his right to

vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again;
The Company shall also be providing the e-voting facility during AGM for those Members
who are attending the AGM and have not voted through remote e-voting. Once vote on
a resolution is cast by the Members through e- voting, the Members shall not be

Member, as on the cut-off date i.e. Thursday. September 19, 2024 shall only be entitled

Method, 35 of the Carcini date i.e. Third say, 38 periode 19, 2024 shallonly be entitled for availing the Remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 38th AGM or, as the case may be, during the General Meeting in respect

The cut-off date for the purpose of e-voting: Thursday, September 19, 2024

Date of completion of dispatch of notice: Tuesday, September 03, 2024

mode, or your Depository Participants, in case shares are held in electronic mode

documents can send an email to kiduja.info@gmail.com.

and to receive login ID and password for e-voting:

त्यांचा ई-मेल आयडी/मोबाइल नंबर नोंदवण्यासाठी https://investors.cameoindia.com

ला भेट देण्याची विनंती केली जाते; किंवा कंपनीला फोलिओ नंबर, मोबाईल क्र.

आणि पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत संलग्न करा cs@rodium.net वर किंवा

investor@cameoindia.com वर कंपनी कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड

डीपीने सुचविलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपेट (डीपी)

सोबत त्यांचा ईमेल पत्ता/मोबाइल नंबर नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली

रॉडियम रियल्टी लिमिटेड सार्ट

दीपक छेड

DIN: 00419447

ठरावांवर ई-मतदान करण्यासाठी समान लॉगिन क्रेडेन्शियल आवश्यक आहेत

२२ सप्टेंबर २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील

www.bseindia.com या वेबसाइटवर देखील प्रवेश करता येईल

प्रती कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत

वेळी पाठवली जाईल

दिनांक : ०४/०९/२०२४

नवी दिल्ली, दि.३ : देशाने 'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशात ५२ कोटींह्न अधिक झांडे लावल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ट्वीटर (एक्स) पोस्टद्वारे माहिती दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'एक पेड माँ के नाम'या मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला होता.

LASA लासा सुपरजेनेरीक्स लिमिटेड

सीआयएन: L24233MH2016PLC274202 **ोंदणीकृत कार्यालय :** प्लॉटक्र. सी-४, सी- / एमआयडीसी लोटे परशूराम इंडस्ट्रियल एरिया, ता. खेड रत्नागिरी, खेड, महाराष्ट्र, भारत - ४१५७२२

दूरध्वनी +९१ ९८१९५५७५८९, वेबसाइट: <u>www.lasabals.com</u> , ई-मेल: <u>cs@lasalabs.co</u>ı

०९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची व ई-मतदानाची माहिती

नूचना याद्वारे देण्यात येत आहे की कंपनी कायदा,२०१३ च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरे मकाज मंत्रालय('एमसीए') द्वारे जारी सर्वसाधारइ परिपत्रक क्र. /२०२२, दि. ०५.०५.२०२२ सहवाचन भारतीय परितभृती विनिमय मंडळाद्वार जारी परिपत्नक क्र. सेबी (एजओ/सीएफडी/सीएमडीर) सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०५ तसेच एमसीए व सेबी यांच्याद्वारे यासंदर्भात जारी अन्य परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत लासा सुपरजेनेरीक्स लिमिटेडची ०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी स. ९.३० वा. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजि

या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा रजिस्ट्रार व ट्रान्सफरएजंट (रजिस्ट्रार - आरटीए) डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) ांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२३ -२४ करिताच्या वार्षिक अहवालास ने का प्रतिपार क्यांति क्यांति प्राचना किया । विचान क्यांति क्यांति क्यांति क्यांति क्यांति क्यांति क्यांति स् इत २ व्या एवीएम् आयोजित करणारी सुचना इतंबर्ट्सिक स्वस्पत पाठवण्यात आली आहे. तसेच ९ व्या वार्षिक इतंबसाधारणसभेची सुचना कंपनीची वेबसाइट <u>www.lasalabs.com</u> वर कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेले स्टॉक क्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>https://www.bseindia.com</u> व <u>https://www.nseindia.cor</u> रही उपलब्ध आहेत

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सर्व सभासदांनी त्यांचा पॅन, केवायसी, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, बैंक मॅन्डेट आदी अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार सभासदांनी त्यांचा ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, पॅन नंबर व अन्य केवायसी तपशील आयएसआर - १ च्या माध्यमातून कंपनी (भागभांडवल व डिबेंचर्स) नियम, २०१४ च्या नियम १९ (१) तुसार नामाननात्रतात्र आवस्तात्रात्र च मध्यु घोषणा पर्योवाकतिता कॉर्म एसएच १३ द्वारे व सेवी परिपत्रक दि.०३.११.२०५ मुसार धारकाद्वारे नामाकन रह करणे - बदलण्याकरिता कॉर्म एसएच १४ च्या माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. सद फॉर्म कंपनीची वेबसाइट <u>www.lasalabs.com</u> वर उपलब्ध आहे

कंपनी आपल्या सभासदांना ९ व्या एजीएमच्यासूचनेत विहित विषयांवर आपली मते दूरस्थ स्वरूपात तसेच एजीएम दरम्य देता येण्याकरिता सीडीएसएलची ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया ९ व्या रजीएममध्ये आहे

नियम, कायदे व एमसीए परिपत्रकानसार आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे

- दूरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि. २६.०९.२०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भा. प्र. वे.) समाप्त होईल. गुरुवार, दि. २६.०९.२०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भा. प्र. वे.) पश्चात इलेक्टॉनिक माध्यमातून दूरस्थ ई-मतदानास परवानगी नसेल.
- ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठीची पात्रता अर्हतानिश्चितीची निर्धारित अंतिम तारीख शुक्रवार, दि. २०.०९.२०२४ रोज
- एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यां पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही;
- व्हीसी ओएव्हीएम द्वारे सभेस उपस्थित असलेले व ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर मत दिलेले नसेल ते सभ एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यास पात्र असतील.
- कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर रजिस्टर शनिवार, दि.२१.०९.२०२४ ते शुक्रवार, दि. २७.०९.२०२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील
- ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने मे. श्रावण असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.
- एखाद्या व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने शेअर्स संपादित केलेले असतील तर ते ९ च्यासूचनेत विहित प्रक्रियेचे पारान करून लोग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील. सदर तपशील कंपनीची वेबसाइट <u>www.lasalabs.com</u> वर उपलब्ध आहे. तुम्हाला तुमचा लॉग इन व पासवर्ड प्राप्त करण्यात अडचणी येत असल्यास तुम्ही तुमचा डीमॅट खाते क्रमांक, फोलिओ क्रमांक, पॅन, तुमचे नाव व तुमचा नोंट्णीकृत पत्ता नमूद करून helpdesk.evoting@cdsIndia.com येथे विनंती पाठवू शकता
- ई-मतदान (दोन्ही एजीएमपूर्वी व एजीएमच्या बेळी मतदान) प्रक्रिया व स्वरूपाकरिता तसेच व्हीसी ओएव्हीएम द्वां एजीएममध्ये उपस्रिधेयत राहण्याकरिता सभासदांनी एजीएम आयोजित करणाऱ्यासूचनेत विहित निर्देशांचे पालन करावे व दूस्थ ई-मतदानासंदर्भात काही शंका असल्यास, सभासदांनी <u>www.evoling@cdslindia.com</u> च्य help section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे neip section वर उपलब्ध समासदाकारताच Frequently Asked Questions (FAQS) व समासदाकारताच्या e-voting user manual बाचाच किंवा तुम्ही <u>helpdesk evoting@edslindia.com</u> येथे ई-मेल लिह् राकत किंवा टोल फ्री क्र. १८००२२५५३३ वर संपर्क साधू राकता किंवा कंपनीचे कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी यात cs@lasalabs.com येथे ई-मेल लिहू शकता.
- इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानासंदर्भातील सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेंट इलक्ट्रांगक माध्यमातून नतदानातदमाताल तव प्रकारा त. एकरा द्वव्या, वास्ठ व्यवस्थायक (ताडाएसरएल), सहरा हिपाँब्रिटरी सहिंदेसरा इंडिया) विसेटेड, ए विंग, २५ वा मजला, प्रेयंग म्युच्युरेक्स, मफतलाल सिक कम्पांड्झ, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई –४०० ०१३ येथे पाउच्च शकता किंवा <u>helpdesk.evoling@cdslindia.</u> com येथे ई-मेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्र. १८०० २१ ०९९११ वर संपर्कसाधू शकता

मित्ती जैन कंपनी सचिव

प्रिझमएक्स ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड

सीआयएन : L74110MH1973PLC016243 गोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, पूर्वा बिल्डिंग, तेजपाल स्कीम रस्ता करांक ३, विले पार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ इंमेल आयडी : infogromo@gmail.com संकेतस्थळ : https://kamalakshifinance.wordpress.com

५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान आणि बुक क्लोजर सूचना

याद्वार कळविण्यात येते की, प्रिझमएक्स ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड कंपनीची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण समा ("एजीएम") शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ४,०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना दिनांकीत २ सप्टेंबर २०२४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विषयांत्रुष, विहडीओ कॉन्फरिसंग ("व्हीसी"))अन्य मान्यताप्राप्त दुक्काय्य माध्यमे ("ऑप्टेडीएम") यांच्या माध्यान्तृत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ ("काट्यों मधील आवश्यक त्या तरसुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि आणि त्यासह गचा सामान्य परिपत्रक क्रमांक २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२०. आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांव १४/ २०२०दितांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांकीत ०५ मे २०२२, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉर्पो रेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (''एमसीए परिपत्रके'') आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे २०२०, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/ रीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ आणि सेबी परिपत्रक कमांक सेबी/एचओ सीएकडी/सीएमडी/सीआवआर/१०२४/६२ दिनांकीत १३ में २०२२ आणि सेवी/इन्छिती/डीडीएचएस/डीडीएचएस आएएसीपीओडी १/पी/सीआवआर/१०२३/६० दिनांकीत १३ में २०२२ आणि सेवी/इन्छिती/डीडीएचएस,डीडीएचएस आएएसीपीओडी १/पी/सीआवआर/२०२३/००१ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ चे सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी जारी केले आहे त्यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे

बरील प्रमाणे विस्ताराने नमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांना अनुसरून, ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डिपॉझिटरी) यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सभासद नोंद पुस्तिका तसेच गभार्थी मालकांच्या यादीत शुक्रवार दिनांक ऑगस्ट २०२४ रोजी नोंदणीकृत आहेत किंवा ज्यांचे ई-मेल तपशील कंपनीचे रिजिस्ता आणि शोआ ट्रान्सफ एज्ट्स तसेच त्याचे सर्वचित्र डिपॉडिस्ट्रींग वाच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासता. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, आणि वितीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातू. ाठविण्यात येणार आहे. आहे. सभासट वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हिटीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यतापा दुकश्राच्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याचं प्रक्रिया तसेच दूरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्या ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान कप्त्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधाण समेच्या सूचनेत. देण्यात आलेल आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्य गतुन सहभाग घेतलेल्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील.

.१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ थेथे तसेच तसेच स्टोक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evotin.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रम्भ्थ र्द–मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीचा तपशील

कराना काच्या २०१३ कराना २०० नयाना (रापुता एक्य प्राचित वाद्या करानाच्या नगजमः अञ्च एकामानस्ट्राना) गर्वस् २०१४ चा निवम २०, बेळोबेळी सुधारित, कंपनीज (मैनजमेंट औंड एंड्रॉमिनस्ट्रीशन) सुधारणा निवम २०१५, आणि किस्टिंग रेखुलेशन्स निवम ४४ तसेच सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२०/२४३ रेपुरासेन निष्यों के अपनि पांचा निप्यानिक क्रियों के ब्याग्रिक्या (स्विध्याती स्विध्याती स्विध्याती स्विध्याती हिनांकीत ९ डिसेंबर २०२० वे सूचिबद्ध कंप्यांनी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संस्थान आहे कंपनी आपल्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडीर/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांकीत ९ डिसेंबर २०२० च्या अनसार ई-मतदान प्रक्रिया सर्व वैयक्तिक डिमॅट समभागधारकांसाठी एकल लॉग इन क्रेडेन्शियल्सच्या साहाय्यां २२२२ च्या अनुसार : न्याधान प्राक्रमा तथ स्थापका डाज्य तमनाग्यारकाराका एक्सर रामा ३ क्राडायराज्य आ राहारचा त्यांच्या डिमेर खाते तसेस संबंधित हिपांडिसरी पार्टीसिपरस यांच्या माध्यमात् कार्यान्तिव करण्यात वेषणा आहे ई-मत्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की ५ ञ्चा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर केवळ इलेक्ट्रानिक मतदानाच्या माध्यमात् कामकाज घेण्यात येईल. दुरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमात्न मतदान प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा तपशील ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात

दूस्थ ई-मतदान कालावधीला २४ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया २६ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संघ्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल.या कालावधीत भासदांना ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे. त्यानंतर ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून

गर्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच तत्त्वाचा रहे व बजावलेला नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आली ताही, असे समाम्रद्ध वर्षिक तत्त्वाचा रहे बजावलेला नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आली नाही, असे समाम्रद्ध वर्षिक वर्षसाधारण सभेच्या दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर ई-मतदान पद्धतीने मतदानाचा इक्ष बजाव शकतील ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पदतीचा अवलंब करून ्या प्रस्ति प्रकार के प्रकार का अगरपाया नाम्य विषयायाच्या वर्माय्या पूरा दूरस्य इन्मतदानं पद्धवाचा अवतंब केरू मददानाचा हक्ष बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थत राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. दरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान यांच्या द्वारे होणाऱ्या मतदानासाठी सभासदांर्च

।।त्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणन शक्रवार. दिनांक २० सप्टेंबर २०२४ ही तारीख निर्धारित करण्यात

ए) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणेचच शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा <u>support@purvashare.com</u> या पत्थावर विनंती करून दूस्थ ई-मतदानासाठी आवश्यक असलेले युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

बी) दरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातुन मतदान प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या टरम्यान होणारे मतदान यांच्या प्रक्रियेचा तपशील ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आलेला आहे. असे सभासद ज्यांना ार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन सहभागी होण्यासाठी सहकार्याची आवश्यकत आहे, त्यांनी श्री सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> या पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२ – २४९९ ४५४५ येथे संपर्क साधावा. ई–मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर सभासद एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्बड क्रेश्वन्सचा किंवा सभासदांकरिता उपलब्ध असलेल्या ई-मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा एनएसडीएल यांच्याशी टोल फ्री क्रमांक १८०० - १०२० - १९० किंवा १८००-२२-४४-३० येथे संपर्क साधू ाकतात किंवा evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा श्रीमती दीपाली ध्री, ई-मेल आयडी : support@ ashare.com या पत्त्यावर संपर्क साध् शकतात

गुजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी ज्या सभासदांनी डिपॉझिटरीज च्याकडे अद्याप केलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर ई-मतदानासा आवश्यक असलेल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी करण्यासाठी :

सी) समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुहून), पॅनकार्ड (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) आणि आधार (स्कॅन केलेली वयंसाक्षांकीत प्रत) **ई-मेलच्या माध्यमातन कंपनी** यांच्याकडे infogromo@gmail.com/ आरटीए यांचा ई-मेल तपशील

डी) समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील तर कृपया आपला डीपीआयडी - सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी बेनिफिशिअरी आयडी), नाव, एकत्रित अकाउंट स्टेटमॅटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅनकार्ड (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) आणि आधार (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) **ई–मेलच्या माध्यमात** च्याकडे infogromo@gmail.com/ आरटीए यांचा ई-मेल तपशील support@purvashare.com र

 त्याच प्रमाणे सभासद युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी मुद्दा क्रमांक (ए) आणि मुद्दा क्रमांक (बी) मध्ये नमूट नुसार आपले तपशील <u>evotingnsdl.co.in</u> येथे पाठवू शकतात

वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होण्याची प्रक्रिय

भासद वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून <u>https://www.evoting.nsdl.com</u> येथे आपले ई-मतटान लॉग इन क्रेडेन्शियल्सचा वापर करून तसेच कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एतएछ चा पर्याय निवड्न ननापुन (गान ३) अन्नाता-विवेदस्तायां पानर करूने पाचयं करना व्याचानक चयताचारण समसाठा रोस्ट्राट या स्थाप निर्मन्त इसमार्गा होऊ अस्तात. वार्षिक संस्ताधारण समेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहमागी होण्याची प्रक्रिया वार्षिव विसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आलेली आहे.

भासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या (जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ानाराज्या जानारा करनारा चर्चाचा पाचा पाचा पाचाचा वाचायाचा वाचा पूचा नमूर करात्वा (ची इलाङ्गानक माध्यमात्री तार्विचयात येत आहे, सर्व तार्यविचाचे काळजीर्युकं वाचन करात्वे आणि विशेषतः वार्षिक संस्तामारण सभेत सहमा गेण्यासाठी सूचना तसेच दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेच ांदर्भातील तपशिलाची काळजीपर्वक वाचन करावे.

पिद्यमण्डम ग्लोबल व्हेंचर्म लिमिटेड करित

रवींद्र भास्कर देशमुख संचालक आणि मुख्य कार्यकारी अधीकारी डीआयएन : ००२९०९७३

allowed to change it: and

Attention is invited to all the shareholders that:

Ashish D. Jaipuria Chairman & Managing Director DIN: 00025537

For KIDUJA INDIA LIMITED